

मौजे. धुमाळवाडी (शिवाजीनगर) ता. अकोले, जि. अहमदनगर येथे सांस्कृतिक संकुलाचे बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्र.संकुल- २०१३/प्र.क्र.१४७/ का. १७

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १ सप्टेंबर, २०१४.

- वाचा :-**
१. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग. क्र. संकीर्ण २००१/प्रक्र २३८(२००१)/ का-०८, दिनांक १५ मे, २००४.
 २. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. संकीर्ण २०११/प्रक्र १११/ का-१७, दिनांक १३ मार्च, २०१२.
 ३. शासन निर्णय. क्र. आदिवासी विकास विभाग संकुल-२०११/प्रक्र १११/ का-१७, दिनांक ३ एप्रिल, २०१२.

प्रस्तावना :-

मौजे. धुमाळवाडी (शिवाजीनगर) ता. अकोले, जि. अहमदनगर येथील आदिवासी विकास संघटना ता. अकोले, जि. अहमदनगर या संघटनेच्या सर्वे नं. ८/७५/१ मध्ये ०६ आर मालकीची जागा उपलब्ध आहे. या जागेवर आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी रु. १,००,००,०००/- रक्कमेचा प्रस्ताव आयुक्त, आदिवासी विकास यांनी क्र. विकास - २०१३/प्र.क्र.६३/का-३(४)/सांसं मंजूरी दि.१६ सप्टेंबर २०१३च्या पत्रान्वये पाठविलेला आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक २०१३-२०१४ च्या दरसूचीवर आधारलेले आहे. सदर बांधकामाच्या रु. १,००,००,०००/- इतक्या किंमतीच्या अंदाज पत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार सदर सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी रु. १,००,००,०००/- इतक्या रक्कमेच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :-

मौजे. धुमाळवाडी (शिवाजीनगर) ता. अकोले, जि. अहमदनगर येथील आदिवासी विकास संघटना जि. अहमदनगर या संघटनेच्या सर्वे नं. ८/७५/१ मध्ये ०६ आर मालकीच्या जमीनीवर आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी रु. १,००,००,०००/- (अक्षरी रु. एक कोटी फक्त)इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास खालील नमूद अटीच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- (१) सांस्कृतिक संकुल इमारत बांधकामास शासनाने प्रशासकीय मंजूरी दिली असली तरी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय काम हाती घेवू नये.
- (२) काम सुरु करण्यापूर्वी नमुना, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदाकडून मंजूरी घ्यावी.
- (३) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची खातर जमा करावी.
- (४) ढोबळ स्वरुपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करुनच काम हाती घ्यावे.
- (५) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे साक्षांकन घ्यावे.

(६) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र. इएनव्ही-२०१३/प्र.क्र.१७७ /तां.क.१ दि.१० जानेवारी,२०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र. विअप्र-१०.०८/प्रक्र ७०/२००८/ विनियम, दिनांक १५ मे, २००९ च्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग पहिला, उप विभाग-पाच, मधील अनुक्रमांक १, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिकेतील परिच्छेद क्रमांक १३४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३२९/इमा-२, दिनांक २७/०८/२०१४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१४०९०११७३३०५९६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(स.नु.गावीत)

शासनाचे सह सचिव

प्रति,

- १) मा. मंत्री /मा.राज्यमंत्री आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
- २) प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
- ३) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
- ४) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक बांधकाम विभाग, नाशिक.
- ५) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- ६) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- ७) अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर.
- ८) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर जि. अहमदनगर.
- ९) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,राजूर, ता.अकोले, जि. अहमदनगर.
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर.
- ११) वित्त विभाग, (विनियम/व्यय-१४/अर्थसंकल्प-३) मंत्रालय, मुंबई -३२.
- १२) उप सचिव (इमा-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
- १३) कक्ष अधिकारी, का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
- १४) निवड नस्ती (का.१७).